

Date: 30.01.25

To, The Secretary BSE Limited P J Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 531359

Dear Sir,

Ref: Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015: Newspaper Advertisement for Unaudited Financial Results

General Notice

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended on December 31, 2024 published in the Newspaper 'Free Press Journal' and 'Navshakti' on January 30, 2025.

You are requested to take the information on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Shriram Asset Management Company Limited

Reena Yaday

Company Secretary

Encl: As above

Shriram Asset Management Company Limited

SEBI Registration No. MF/017/94/4, CIN: L65991MH1994PLC079874

Admin. Head Office: 511-512, 5th Floor, Meadows Building, Sahar Plaza, Andheri-Kurla Road, J. B. Nagar, Next to Chakala Metro Station,
Andheri (East), Mumbai 400059, Phone: +91-22-69473400

Regd. Office: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road, Chembur, Mumbai - 400 071, Phone: +91-22-40060810/15 Mumbai Office: 515, Shiv Chambers, 'A' Wing, 5th Floor, Sector 11, C. B. D. Belapur, Navi Mumbai - 400614. Phone: +91-22-27579301/7556 Fax: +91-22-27566634, Email: info@shriramamc.in, Website: www.shriramamc.in



VIAAN INDUSTRIES LTD

Viaan Industries Limited

CIN-L52100MH1982PLC291306 Registered office- Saisha Bungalow No. 10/87, Mhada, SVP Nagar Janki Devi School Road, Versova, Andheri West, Mumbai, Maharashtra- 400053 Email- Accounts1@redmaxindia.com , Tel No-9999985400

Extracts of the Un-Audited financial statements for the quarter ended December 31, 2024

[See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

				(in INR lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ending/ Current Year ending 31-12-2024	Year to date Figures/ Previous Year ending 31-12-2023	Corresponding 3 months ended in the previous year 01-10- 2023 to 31-12-2023
1.	Total Income from Operations	2.20	0.00	0.00
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items")	(2.66)	(8.25)	(3.11)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items")	(2.66)	(8.25)	(3.11)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items")	(2.66)	(8.25)	(3.11)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.66)	(8.25)	(3.11)
6.	Equity Share Capital	10000000.00	110243100.00	110243100.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8.	Earnings Per Share (of Rs. /- each) (for continuing and discontinued operations)			

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).

(0.03)

(0.03)

Chalet Hotels Limited

Registered Office: Raheja Tower, Plot No. C-30,

Block G,Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051

CIN: L55101MH1986PLC038538 Tel: 022 2656 4000 Fax: +91-22-26565451

Email: companysecretary@chalethotels.com / Website: www.chalethotels.com

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules whichever is applicable

STATEMENT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED

DECEMBER 31, 2024

The Board of Directors of the Company at its meeting held on

January 29, 2025 considered and approved the Unaudited

Financial Results for the quarter and nine months ended

The Unaudited Financial Results along with the

Limited Review Report of the Statutory Auditors have

been placed on the website of the Company i.e.

https://www.chalethotels.com/wordpress/wp-

content/uploads/2025/01/OutcomeBoardMeeting29012025.p

df and may also be accessed by scanning the QR Code.

Date: 27 January 2025 Place: Mumbai

1. Basic:

2. Diluted

Ms. Teena Goe Company Secretary & Compliance office

(0.01)

(0.01)

CH/LET

December 31, 2024.

(0.00)

(0.00)

PUBLIC NOTICE

Mr.Khyalilal Dhulchand Jain, Mr.Dines Khvalilal Jain & Mr Rajendra Khvalila Jain are owners of Shop No.6 & 6A or Ground Floor of the building known as Integrated Bhoomi Co-Op.Housing Society Ltd., situated at Near Patida Wadi, L.B.S.Marg, Ghatkopar (West)

Mumbai-400 086.

Original Alternate Accommodation Agreement dated 11-02-2014 executed between M/s.Integrated Spaces Ltd (Developers) & Mrs.Maniben Kuvarji Chheda & Mr.Navinchandra Kuvarj Chheda (Tenants) registered vide Registration No. KRL-1/1242-2014 dated 11-02-2014 in respect of the Shor No.6A is lost, misplaced and no traceable by the present owners.

Any person or persons, Bank/s, Financia nstitute/s, Statutory authorities having any claim on the said property by way o ownership, tenancy, license, sale mortgage, exchange, charge, lease, lien ritance, maintenance, possessior Gift. Trust. Govt. Duties. Levies encumbrances, easement o whatsoever nature are requested to inform undersigned at B-613 Bhaveshwar Arcade, L.B.S. Marg Ghatkopar (West), Mumbai- 400 086 within 14 days from the publication hereof.

period shall be deemed to have waived or abandoned (Jitendra Shah)

Date: 30/01/2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) Mrs. Rashmi Vinod Kothari, 1) Mr. Sanjay Vinod Kothari, 2) Mr. Suraj Vinod Kothari, and the heirs of Late Tejal Jayesh Shah nee Tejal Vinod Kothari namely Mr. Jayesh Shah, her daughter Ms. Ami Jayesh Shah and her son Mr. Hardik Jayesh Shah being the descendants and the only heirs of Late Mr. Vinod Kothari, the Original owner and promoter member of Milandhara Co-operative Housing Society Ltd. are now claiming to hold 5 Shares of Rs.50/- each bearing distinctive nos.221 to 225 issued under Share Certificate no.23 and Flat no.C-27 admeasuring 640 Sq. ft, carpet area on the 2nd Floor in the capital / property of Milandhara Co-operative Housing Societ Ltd., at Azad Lane, near Shopper Stop, Andheri (West), Mumbai – 40005 constructed on land bearing Survey no.212A, C.T.S. No.492 of Village Vile Parl West Taluka Andheri having acquired the said Flat from Shri Uttambhai Nandla Bhuta vide unregistered Agreement dated 16th April, 1985. However, the saic Mr. Vinod Kothari expired intestate on 02-01-2019 leaving behind the above mentioned heirs as his only heirs and representatives as per the law of succession by which the said deceased was governed at the time of their death.

1) Mr. Sanjay Vinod Kothari, 2) Mr. Suraj Vinod Kothari, and the heirs of Late Tejal Jayesh Shah nee Tejal Vinod Kothari namely Mr. Jayesh Shah, her daughter Ms. Ami Jayesh Shah and her son Mr. Hardik Jayesh Shah now in physical possession of the said Flat No.C-27 is now claiming to be the only heirs of the deceased and are in physical possession free from all encumbrances of any nature whatsoever, in respect of the said Flat, paying all the maintenance charges, dues, outgoings, taxes, etc. promptly and without any default and/or outstanding thereto and now intend to sell, transfer, convey and assign the said Flat and handover the physical possession of the said Flat to our clients Any person/body having executed any deed, document, writing either in respec

Any person/body naving executed any deed, document, writing either in respect of the aforesaid Flat No.C-27 and/or any part or portion thereof and/or having executed any deeds or documents with respect thereto and/or any claim or objection by way of sale, mortgage, trust, lien, possession, gift, inheritance, release, lease or otherwise and/or holding the said original title deeds and documents, howsoever/whatsoever, should report the same to us, within 14 days from the date of issuance of this notice with documentary proof thereto, followed the possible possible places of the form of the property of ailing which no such claims or demands, objections or hindrances, etc. from any such person/body, by, through, for them and/or on their behalf in any manner whatsoever shall be entertained and my clients shall proceed with the acquisition of the said Shares and Flat and receive Physical possession of the said Flat along with the Original Title deeds and Transfer forms thereto accordingly by execution and registration of the Sale Deed/Agreement for Sale accordingly by execution and registra

Dated this 30 day of January, 2025.

A.N.S. LEGAL SERVICES

101, Vireshwar Darshar G.B. Indulkar Marg, Vile Parle (E), Mumbai – 400057 केनरा बैंक Canara Bank 🕸

Vadavali Bassein (15466) Sathi Sadan, Market Road, Pali Vadavali, Vadavali, P. O. Bassein, Vasai - 401201

Email:- cb15466@canarabank.com POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property)

Whereas: The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and ir exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 22-11-2024 calling upon the borrower Sri/M/s Vinod Yadav to repay the amount mentioned in the notice, being Rs. 15,64,775.50 (fifteen Lakh Sixty Four Thousand Seven Hundred Seventy Five Rupees And 50 Paise) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her unde section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 29th day of January of the 2025.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal $\it w$ ith the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of Rs. 15.64, 775.50 and interest thereor

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in espect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

Asset: 1:- All That Part And Parcel Of The Property Consisting Of Flat No A/305 (adm 30.83 Sq Mtrs + Balcony 5.01 Sq Mtrs) 3rd Floor A Wing Type C 4 Building Number 5 Parvati Kunj Sector lii Tata Housing Betegaon Boisar Palghar 401501 Situated At Land Bearing Number 113 Of Village Betegaon Taluka And Distric Palghar Cersai Assets Id 200081195221

DATE: 29.01.2025 PLACE: Palghar Authorised Officer, Canara Bank

🎗 Fino Payments Bank फिनो पेमेंट्स बैंक FINO PAYMENTS BANK LIMITED

CIN: L65100MH2007PLC171959

Registered Office: Mindspace Juinagar, Plot No Gen 2/1/F, Tower 1, 8th Floor, TTC Industrial Area, MIDC Shirwane, Navi Mumbai- 400 706 Website: www.finobank.com, Tel.: 022-7104 7000, Email: cs@finobank.com

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

			Quarter Ended			Nine Months Ended	
	W. P. A.	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
S.No	Particulars	(Refer note 2)	(Refer Note 2)	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	46,134	45,541	37,020	1,35,316	1,07,709	1,47,838
2	Net Profit (+)/ Loss (-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,845	2,593	2,280	7,865	6,102	8,630
3	Net Profit (+)/ Loss (-) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,845	2,593	2,280	7,865	6,102	8,630
4	Net Profit (+)/ Loss (-) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,311	2,115	2,280	6,853	6,102	8,622
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	NA	NA	NA	NA	NA	NA
6	Paid up share capital (Face Value of ₹10/- each)	8,321	8,321	8,321	8,321	8,321	8,321
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet)	?2 € 5	54	929			54,474
8	Net Worth	57,502	57,767	54,811	57,502	54,811	56,637
9	Debt- Equity ratio	1.11	1.15	1.72	1.11	1.72	1.11
10	Earning per share (EPS)- (not annualised)						
	(a) Basic EPS	2.78	2.54	2.74	8.23	7.33	10.36
	(b) Diluted EPS	2.76	2.53	2.74	8.20	7.33	10.36

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Bank at its meeting held on January 29, 2025. The financial results for the nine months ended December 31, 2024 and December 31, 2023 have been subjected to limited review by A P Sanzgiri & Co, Chartered Accountants, the statutory auditors of the Bank.
 The figures for the quarter ended December 31, 2024 and December 31, 2023 are the balancing figures between year to date figures and published audited figures for the half year ended September 30, 2024 and unaudited figures for the quarter ended September 30, 2024 are the balancing figures between published audited figures for the half year ended September 30, 2024 and unaudited figures for the quarter ended June 30, 2024.

3 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filled with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Bank's website (www.finobank.com).

4 The Indian Accounting Standards (IND AS) are currently not applicable to banks in India

ry to confirm to current period's classification

Place: Navi Mumba Date: January 29, 2025

For and on behalf of the Board of Directors Fino Payments Bank Limited Rishi Gupta Managing Director & Chief Executive Officer DIN: 01433190

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that the disputes between M/s Modispaces Real Estate Pvt. Ltd. (Developer) and Shree Govind Nagar Sahkari Gruhbandhan Sanstha Maryadit (Society) have been amicably resolved through mutual consent. The Termination Letter dated 7th August 2023, issued by the Society to terminate the Developer's appointment, has been declared null and void. herefore, this Public Notice is issued to infor-

the public that the Society intends to proceed with the redevelopment of the scheduled rty with Mr. Anand Modi the director of M/ Modispaces Real Estate Pvt. Ltd. Consequently, the public is advised not to engage with any other developer who may clair any rights in respect of the scheduled property. All necessary consents for redevelopmen under the Cluster Development Scheme have been ratified, and the parties will proceed with the formal execution of the Developmer Agreement.

All relevant parties and the public are hereb

nformed that M/s Modispaces Real Estate Pvt. Ltd. will oversee all aspects of th redevelopment process. Any claims or action related to the redevelopment of the Societ

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All that piece and parcel of land bearing CTS Nos. 2419, 2419/1 to 32, and in peaceful possession of CTS Nos. 2432 of Village Eksar Taluka Borivali, in the Registration Distric Mumbai Suburban (the said Plot), together with 7 buildings consisting of a total of 269 member (264 residential and 5 shop members), and residential flat used as the Society Office collectively forming 270 units, together with community hall admeasuring 1262 sq. ft. i Building No. 21, together with Shree Govino Nagar Gruhabandhani Sanstha Maryadit.

Chairman and Secretar Shree Govind Nagar Gruhaba Sanstha Marvadi

SHRIRAM CIN: L65991MH1994PLC079874

Mumbai

January 29, 2025

Requirements) Regulations, 2015.

SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

Regd. Off.: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road,

Chembur, Mumbai - 400 071.

For Chalet Hotels Limited

Managing Director & CEO

Sanjay Sethi

(DIN. 00641243)

(CIN - L55101MH1986PLC038538)

Email ID: srmf@shriramamc.in, Website: www.shriramamc.in **EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS**

This intimation is in accordance with Regulation 33 and

Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

					(₹ in Lakhs
SI. No.	Particulars	Quarter ended December 31, 2024 (Unaudited)	Nine months ended December 31, 2024 (Unaudited)	Quarter ended December 31, 2023 (Unaudited)	Nine months ended December 31, 2023 (Unaudited)
1	Total Income from Operations	139.50	556.10	220.77	594.41
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(521.82)	(1,124.71)	(133.46)	(447.30)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(521.82)	(1,124.71)	(133.46)	(447.30)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(517.91)	(1,133.40)	(134.56)	(445.77)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(522.31)	(1,146.62)	(133.78)	(443.45)
6	Equity Share Capital	1,301.69	1,301.69	1,301.69	1,301.69
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				6,454.60
8	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each) (not annualised for interim results)				
	1. Basic (₹ Per Share)	(3.98)	(8.71)	(1.32)	(5.49)
	2. Diluted (₹ Per Share)	*(3.98)	*(8.71)	*(1.32)	*(5.49)

(*) The impact of potential equity shares on Diluted Earnings per share is anti-dilutive and hence the Diluted Earnings per share is the same as Basic Earnings per share.

Notes

Place: Chennai

Date: January 29, 2025

- (1) The above Unaudited Financial Results of the company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of the Directors of the Company at its meeting held on January 29, 2025. The said financial results have been subject to Limited review by the Statutory Auditors of the Company.
- (2) The above is an extract of the detailed Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarter and nine months ended December 31, 2024 Unaudited Financial Results are available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website www.shriramamc.in

By Order of the Board of Directors FOR SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

KARTIK JAIN

MANAGING DIRECTOR & CEO (DIN No. 09800492)

✓ YES BANK

Registered & Corporate Office:

YES BANK Limited: YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz (E), Mumbai - 400055, India.

Tel: +91(22) 5091 9800/+91(22) 6507 9800 | **Fax:** +91 (22) 2619 2866

Website: www.yesbank.in | Email: shareholders@yesbank.in | CIN: L65190MH2003PLC143249

NOTICE OF POSTAL BALLOT AND INFORMATION ON REMOTE E-VOTING TO THE MEMBERS

Pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 22 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020 in relation to extension of framework "Clarification on passing of ordinary and special resolutions by $companies \, under the \, Companies \, Act, 2013 \, and \, the \, rules \, made \, the reunder \, on \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, subsequent \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, subsequent \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, the \, rules \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, the \, rules \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, the \, rules \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, the \, rules \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, the \, rules \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, the \, rules \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, the \, rules \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, the \, rules \, account \, account \, of \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, the \, threat \, posed \, by \, Covid \, -19" \, and \, threat \, by \, covid \, -19" \, and \, threat \, by \, covid \, -19" \, account \, accou$ circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars upto September 30, 2025 ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI), the Notice of Postal Ballot seeking consent of the Members by voting through electronic mode ("remote e-voting") for items as set out in the Postal Ballot Notice dated January 25, 2025, has been sent by e-mail on Wednesday, January 29, 2025, to those Members who have registered their e-mail addresses with the Bank/ Kfin Technologies Limited ("RTA") (in respect of shares held in physical form) or with their Depository Participants (DP) (in respect of shares held in dematerialized form) and made available to the Bank by the respective Depositories as on the cut-off date i.e. January 24, 2025. The requirement for sending physical copy of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form has been dispensed with under above referred MCA Circulars. The communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only.

The Bank is pleased to provide remote e-voting facility to all the Members, to enable them to cast their vote electronically through National Securities Depository Limited ("NSDL"). The remote e-voting period commences on Thursday, January 30, 2025 at 10:00 A.M.(IST) and ends on Friday, February 28, 2025 at 5:00 P.M. (IST). The e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Members who have not received email of Postal Ballot Notice may write an email to shareholders@yesbank.in with subject as "Postal Ballot Notice" and obtain the same.

Those Members holding shares in physical form, who have not yet registered their email address, are requested to promptly notify their email address/any change therein in writing in Form ISR -1 along with requisite documents as mandated by SEBI, to the RTA. Members holding shares in electronic form are requested to get their e-mail address registered with their respective DP.

The Notice of Postal Ballot along with instructions for remote e-voting is also available on the Bank's Website at www.yesbank.in; Website of the Stock Exchanges - National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and also on the website of the NSDL at https://evoting.nsdl.com. In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Download Section of https://www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or 022 - 2499 7000 or send a request to Mr. Sanjeev Yadav (Assistant Manager) on evoting@nsdl.com who will address the grievances connected with remote e-voting. Members may also write to the Company Secretary at the email ID shareholders@yesbank.in with subject as "Postal Ballot Notice".

The Board of Directors of the Bank have appointed Ms. Manisha Maheshwari, Partner of Bhandari & Associates, Company Secretaries, and failing her, Mr. S.N. Bhandari, Partner, Bhandari & Associates, Company Secretaries as Scrutinizer to ensure that the postal ballot process is conducted in a fair and transparent manner.

The Result of Postal Ballot will be declared on or before Tuesday, March 04, 2025 on or before 5:00 P.M. (IST) and will be placed along with the Scrutinizer's Report on the website of Bank (www.yesbank.in) and NSDL (https://evoting.nsdl.com) as mentioned above, besides being communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, for placing the same on their websites i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

> By order of the Board of Directors For YES BANK Limited

> > Sd/-

Shivanand R. Shettigar **Company Secretary**

Place: Mumbai **Date: January 30, 2025**



चॅलेट हॉटेल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : रहेजा टॉवर, प्लॉट क्र. सी-३०, ब्लॉक जी, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१ सीआयएन : एल५५१०१एमएच१९८६पीएलसी०३८५३८ दू : ०२२ २६५६ ४०००, फॅक्स : +९१-२२-२६५६५४५१ ईमेल : companysecretary@chalethotels.com/ वेबसाईट : www.chalethotels.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

कंपनीच्या संचालक मंडळाने २९ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेऊन मंजूर केले.

वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष कंपनीची वेबसाईट म्हणजेच https://www.chalethotels.com/wordpress/wp-content/uploads/ 2025/01/OutcomeBoardMeeting29012025.p वर टाकले वर टाकले आहेत आणि ते क्युआर कोड स्कॅन करून पाहता येतील.



चॅलेट हॉटेल्स लिमिटेड साठी (सीआयएन – एल५५१०१एमएच१९८६पीएलसी०३८५३८

संजय सेठी मॅनेजींग डायरेक्टर अँड सीईओ मुंबई २९ जानेवारी, २०२५ (डीआयएन : ००६४१२४३)

ही माहिती सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ व रेग्युलेशन ४७ ला अनुसरून आहे.



BLUE JET HEALTHCARE LIMITED

Registered and Corporate Office: 701, 702, 7 Floor, Bhumiraj Costarica, E-mail: companysecretary@bluejethealthcare.com Website: www.bluejethealthcare.com. Telephone: +91 (22) 69891200; Corporate Identity Number: L99999MH1968PLC014154



STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THREE MONTHS AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

Sr.	Particulars	Three Months Ended			Nine Mor	Year Ended	
No.		<u> </u>					
				(Unaudited)			
1	Total Income from Operations	3,316.23	2,203.34	1,735.14	7,235.71	5,476.84	7,404.58
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	1,324.94	769.24	534.44	2,588.88	1,756.93	2,298.38
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	1,324.94	769.24	437.01	2,588.88	1,659.50	2,200.95
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	989.83	583.49	321.09	1,951.10	1,241.02	1,637.51
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	989.83	583.49	321.09	1,951.10	1,242.49	1,637.37
6	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 2 per share)	346.93	346.93	346.93	346.93	346.93	346.93
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown in the Balance Sheet of Previous Year)						8,105.30
8	Earnings per Share (EPS) of Face value ₹ 2/- each*						
	(a) Basic - (₹)	5.71	3.36	1.85	11.25	7.15	9.44
	(b) Diluted - (₹)	5.71	3.36	1.85	11.25	7.15	9.44
	*EPS are not annualised for interim periods						

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Lisiting and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the company are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com, www.nseindia.com and also on the company's website

2 The above financial results of the Company for the three months and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on January 29, 2025. Further, the above financial results have been reviewed by the Statutory Auditor of the Company

For and on behalf of Board of Directors

Place:Navi Mumbai Date: January 29, 2025

Shiven Arora Managing Director DIN: 07351133



SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

CIN: L65991MH1994PLC079874 Read. Off.: 217. 2nd Floor. Swastik Chambers. Near Junction of S.T. & C.S.T. Road.

Chembur, Mumbai - 400 071. Email ID: srmf@shriramamc.in, Website: www.shriramamc.in

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

					(₹ in Lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ended December 31, 2024 (Unaudited)	Nine months ended December 31, 2024 (Unaudited)	Quarter ended December 31, 2023 (Unaudited)	Nine months ended December 31, 2023 (Unaudited)
1	Total Income from Operations	139.50	556.10	220.77	594.41
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(521.82)	(1,124.71)	(133.46)	(447.30)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(521.82)	(1,124.71)	(133.46)	(447.30)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(517.91)	(1,133.40)	(134.56)	(445.77)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(522.31)	(1,146.62)	(133.78)	(443.45)
6	Equity Share Capital	1,301.69	1,301.69	1,301.69	1,301.69
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				6,454.60
8	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each) (not annualised for interim results)				
	1. Basic (₹ Per Share)	(3.98)	(8.71)	(1.32)	(5.49)
	2. Diluted (₹ Per Share)	*(3.98)	*(8.71)	*(1.32)	*(5.49)

(*) The impact of potential equity shares on Diluted Earnings per share is anti-dilutive and hence the Diluted Earnings per share is the same as Basic Earnings per share.

Notes

- (1) The above Unaudited Financial Results of the company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of the Directors of the Company at its meeting held on January 29, 2025. The said financial results have been subject to Limited review by the Statutory Auditors of the Company.
- (2) The above is an extract of the detailed Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarter and nine months ended December 31, 2024 Unaudited Financial Results are available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website www.shriramamc.in

By Order of the Board of Directors FOR SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

Place: Chennai Date: January 29, 2025

MANAGING DIRECTOR & CEO (DIN No. 09800492)

Car Trade Tech

कारट्रेड टेक लिमिटेड

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : १२ वा मजला, विश्वरूप आयटी पार्क, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई - ४००७०५, महाराष्ट्र, भारत. द् : +९१ २२ ६७३९ ८८८८ वेबसाईट : www.cartradetech.com, ईमेल : investor@cartrade.com, कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर : एल७४९००एमएच२०००पीएलसी१२६२३७

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिसरी तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे (अलिप्त आणि एकत्रित) विवरण

कारट्रेड टेक लिमिटेड ('कंपनी') च्या संचालक मंडळाने बुधवार, २९ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीचे कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष ('वित्तीय निष्कर्ष') मंजूर

मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वेबसाईटवर https://cartradetech.com/cartrade-tech-limited-financial-statements.html येथे टाकले आहेत आणि क्रिक रिस्पॉन्स कोड **('क्युआर कोड')** स्कॅन करून पाहता येतील.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी कारट्रेड टेक लिमिटेड

सही / -

विनय विनोद संघी

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ००३०९०८५)



दिनांक : २९ जानेवारी, २०२५ ठिकाण : मुंबई

जाहीर नोटीस

या नोटिसीव्दारे सर्व जनतेस कळविण्यात येते की मौजे गाव पाली, तालुका व जिल्हा ठाणे तसेच मिर भाईदर महानगरपालीका स्थळसीमेच्या कार्यक्षेत्रातील जमीन मिळकत जुना सर्वे . नंबर ९७, नविन सर्वे . नंबर २९, हिस्सा नंबर १९, क्षेत्र २३० चौ -मी - अशी जमीन मिळकत १) श्रीमती डिक्सी जेम्स नुनीस व २) श्रीमती तेरेसा स्टीफन पिंटो, ह्यांचे मालकी कब्जेवहिवाटीची आहे . सदरहू जमीन मिळकत खरेदी करण्याकरीता माझ्या अशिलांनी जमीन मालकांशी वोलणी चाल केलेली आहे .

जर कोणाही व्यक्तींचे खालील नमद केलेल्या मिळकतीसंबंधात विक्री, गहाण, प्रभार धारणाधिकार, वक्षीस, वारसा ह्या स्वरूपाचे किंवा कर्ज, अदलावदल, भाडेपड़ा, विकास करार, वापर विश्वस्त, कब्जा, अग्रक्रमाधिकारी, सांविधिक जप्ती किंवा इतर व्यवसाय किंवा कठलाही हकमनामा किंवा पारित निवारण्याचा आदेश वा इतर कोणत्याही स्वरूपाचा दावा. अधिकार. नामाधिकार किंवा हितसंबंध असल्यास सदरह नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांच्या आंत सर्व पराव्यानिर्श लेखी खालील पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणताही हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल .

दि. ३०.०१.२०२५

सही/ ॲड. सचिन एस. बोर्जीस बेथेल व्हिला, उत्तन पाली, पोष्ट उत्तन भाईदर (प), ता. जि. ठाणे ४०११०६

ज्याअर्थी श्री. झेवियर ॲशली फर्नांडिस, प्रौढ, भारतीय रहिवासी, हे द अल्फा को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ८५ धारक विभिन्न क्र. ४२१ ते ४२५ (यानंतर सदर **शेअर्स** असा उल्लेख) प्रत्येकी रु. ५०/- चे ५ पूर्ण भरणा शेअर्स चे पूर्णत: ताबा आणि कब्जा किंवा चांगले आणि पूरक हकदार असून त्यांनी सन १९९० मध्ये श्री. जोस्ली जोसेफ परेरा यांच्या नावे गलाड(पश्चिम) मुंबई-४०००६४ येथे स्थित **''आशिस''** अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापीत अंदाजे ५१५ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र, फ्लॅट क्र. १९ चे सदर मालकीमधील सर्व हक, नामाधिकार आणि हितसंबंध सह सदर शेअर्स हस्तांतर केले आणि सोसायटीने सदर श्री. जोस्ली जोसेफ परेर यांच्या नावे सदर सोसायटीच्या सर्वसाधारण मंडळ सभा/व्यवस्थापकीय समिती सभा येथे मंज़ूर ठरावान्वये सदर हस्तांतरणास मान्यता दिली आणि त्यानुसार सदर शेअर प्रमाणपत्रे श्री. जोस्ली जोसेफ परेरा यांच्या नावे हस्तांतरित करण्यात आली व सदर हस्तांतरणाची सोसायटीच्या शेअर्स नोंदणीमध्ये अन्.क्र. ११७ अंतर्गत नोंद करण्यात आली.

ज्याअर्थी सदर श्री. जोस्ली जोसेफ परेरा यांनी दिनांक २५-०९-१९९२ रोजी नोंदणीकृत नसलेल्या करारनाम्याद्वारे मे. लक्ष्मी विलास बँक लि. यांच्या नावे सदर करारामध्ये अधिक तपशीलवारपणे नमुद मौल्यवान मोबदल्याकरिता मालाड(पश्चिम) मुंबई-४०००६४ येथे स्थित **''आशिस''** अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापीत अंदाजे ५१५ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र, ४था मजला, मालकी तत्वावरील फ्लंट धारक क्र. १९ मधील हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध सह सदर शेअर प्रमाणपत्रामधील सर्व हक, नामाधिकार आणि हितसंबंध हस्तांतरीत केले.

. ज्याअर्थी, सदर सोसायटीने १७-०२-१९९२ रोजीच्या ठरावान्वये श्री. जोस्ली जोसेफ परेरा यांच्या नावावरुन मे. लक्ष्मी विलास बँक लि. यांच्या नावे सदर शेअर प्रमाणपत्र हस्तांतर केले आणि सदर

हस्तांतरणाची सोसायटीच्या शेअर्स नोंदणीमध्ये अनु.क्र. १२८ अंतर्गत नोंद करण्यात आली. ज्याअर्थी श्री. जोस्ली जोसेफ परेरा व सदर मे. लक्ष्मी विलास बँक लि. द्वारे किंवा यांच्यातील १९-२९-१९९४ रोजी झालेल्या पष्टीकरण विलेखाद्वारे. यांनी वरील सदर फ्लॅटच्या विक्रीच्या निष्पादनास

पुष्टी दिली. त्यामुळे सदर मे. लक्ष्मी विलास बँक लि. हे सदर फ्लॅटचे मालक झाले. भारत सरकार द्वारे मंजूर योजनेन्वये आणि २५-११-२०२० रोजी वित्त मंत्रालय (वित्तीय सेवा विभाग), बँकिंग विभाग) नवी दिल्लीद्वारे जारी केलेल्या शासकीय अधिसूचनेनुसार, बँकिंग रेग्युलेशन कायदा, १९४९ च्या कलम ४५ चा उप कलम (७) अन्वये, सदर मे. लक्ष्मी विलास बँक लि. चे डीबीएस बँक इंडिया लि. मध्ये विलीनीकरणाच्या योजनेस मंजुरी दिली आणि २७-११-२०२० गसून विलीनीकरण प्रभावी झाले. परिणामी, स्दर मे. लक्ष्मी विलास बँक लि. ची सर्व मालमत्ता व हक्क डीबीएस बँक इंडिया लि. ''हस्तांतरीती बँक'' कडे हस्तांतरित झाले आणि वरील फ्लॅटवरील हक, नामाधिकार व हितसंबंध डीबीएस बँक इंडिया लि.ला निहीत केले आणि डीबीएस बँक इंडिया लि. यांच्याकडे सदरचा कब्जा असून, ते सदर फ्लॅटचे कायदेशीर व वास्तविक मालक आहेत.

प्रदर समभागांचे हस्तांतर झाल्यानंतर, मूळ दस्तऐवज म्हणजे: (१) शेअर प्रमाणपत्र क्र. ८५, जे अल्फा सीएचएस लि.२ ने लक्ष्मी विलास बँक यांच्या नावे जारी

(२) २५-०९-१९९२ रोजीचे करारनामे

(३) अल्फा सीएचएस लि. चे १२-०९-१९९२ रोजीचे पत्र.

(४) १९-०१-१९९४ रोजीचा पुष्टीकरण विलेख हे दस्तऐवज २४-०१-२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी मनीष मार्केट जवळ, मुंबई - ४०० ००१ येथील डीबीएस बँकचे अधिकारी श्री. ॲशली डिसोझा यांच्याकडून वाहतुकी द्रम्यान हरवले.

ज्याअर्थी सदर हरवलेल्या मूळ विक्री करारनाम्यांसंदर्भात पोलीस ठाणे/प्राधिकरणाकडे पोलीसतक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पोलीस प्राधिकरणाांकडून गहाळ तक्रार ही येणे बाकी आहे. गोलीस प्राधिकरणांकडून हरवलेली नोंद गहाळ तक्रार क्र.[े]११४९०-२०२५ दिनांक २४-०१-२०२५ रोजी एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

कोणत्याही व्यक्तीचा या फ्लॅटवर कोणताही आक्षेप आणि/किंवा दावा जसे की गहाण, धारणाधिकार प्रभार, विश्वस्त, कब्जा, वारसा, ताबा, वारसा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हक असल्यास, त्यांनी प्रकाशनाच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत आवश्यक पराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय:कार्यालय क्र. २२१, पहिला मजला, अशोका शॉपिंग सेंटर, एल.टी. मार्ग, धोबी तलाव मुंबई - ४०० ००१ लेखी स्वरूपात कळवावे, अन्यथा सर्व दावे जर असल्यास ते त्यागीत केले जातील -आणि वरील कालावधी समाप्त झाल्यानंतर प्राप्त होणारे कोणतेही आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि डीबीएस बँक इंडिया लि. वरील फ्लॅटचे योग्यतेप्रमाणे विनियोग करण्यास मुक्त राहील.

मूर्ती ॲण्ड असोसिएट्स करिता दिनांक: ३०-०१-२०२५ जी. व्ही. मूर्ती, एकमेव मालक वकील, उच्च न्यायालय स्थळ: मुंबई

३४ ५०८६८० १४७८१४३ - वाणिज्यिक वाहन - एलसीवी- टाटा मोटर्स लि.- टाटा एलपी ७१२ बस

. होसामट्टम सिटी सेंटर, ा जला क्र. : ४ था आणि ५वा

सोने लिलाव सूचना



वेशेषत: तारण ठेवणारे आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचीत करण्यात येते की, खालील खात्यामधील तारण सोने दागिन्यांचा जाहीर लिलाव खालील तारखांना आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. लिलाव करण्यात येणारे सोने दागिणे हे रजिस्टर्ड पोस्टाने पत्राद्वारे सुचीत करूनही तारण सोने दागिणे विमोचित करणे आणि कर्ज खाते बंद करण्यास कसूर केलेल्या विविध कर्जदारांद्वारे तारण ठेवले आहेत. लिलावासाठी घेतलेल्य ारणांची सूची संबंधित शाखांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. कृपया नोंद घ्यावी की लिलाव न करता राहिलेल्या वस्तूंचा लिलाव इत कोणत्याही तारखेला पढील सचना न देता कोणत्याही इतर तारखेस केला जाईल. लिलावाचे ठिकाण आणि तारखेमध्ये काही बदल असल्यास ते वर नमुद केलेल्या लिलावाच्या तारखेला आणि कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील आणि तारीख आणि ठिकाण बदलण्याबाबत पृढील . होणतीही सूचना जारी केली जाणार नाही.

ठिकाण : कोसामट्टम फायनान्स लि.,बिल्डिंग क्र. १<mark>:</mark> एफ-२, खोली क्र.: ए२, पहिला मजला, वारणा डेअरी जवळ, मिलन <mark>बुक डेपोच्या वर,</mark>

मुं<mark>बई: अंबरनाथ:</mark> १३५३४ १३९१८ १४१०० १४५५६ १४५८१ १४५९४ १४५९६ १४६०४ १४६१८ १४६४६ १४९७७ १५०१२ १५०३२ १५०५७ १५२१

कळंबोली: ३३०६ ३३३८ ३४०७ ३४१७ ३४३१ ३४३६ ३४५० ३४५८ ३७७७ ४०३९ ४१६७ ४२२१ ४२९१ ४२९२ ४२९३ ४२९४ ४२९४

कामोठे: ५५२१ ५५८८ ५५८९ ५६६६ ५७२८ ५८०३ ५९२४ ६००८ ६११६ ६१२३ ६१२६ ६१६४ ६२४३ ६२४६ ६२७३ ६३२३ ६३४० ६८४० ६८७२ ६८८२ ६९०२ ६९१३ ६९५५ ६९७७ ६९७९ ६९८३ ६९८६ ६९८७ ७००३ ७०२४ ७०२९ ७०३० ७०३६ ७०९१ ७०९२ ७०९४ ७०९५ ७१०८ ७१०८ ७१०८ ७१३७

वाज्ञी: ९४६१ ९७२१ ९७३८ ९८५६ ९९०५ ९९८५ १०७६५ ११३२७ ११४५५ ११४५६ ११४५९ ११४७९

<mark>वरील लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी खालील गोष्टींचे पालन करावे:</mark> १. कंपनीच्या समाधानासाठी तुमचे ग्राहक (केवायसी) इस्तावेज सादर करावी. २. कोसमट्टम फायनान्स लि. वर काढलेला डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीच्या मार्गाने रु.१,००,०००/- (फक्त एक नाख रुपये) ची इसारा अनामत रक्कम सादर करावी, ती अयशस्वी बोलीदारांना त्याच दिवशी परत करण्यात येईल. ३. लिलाव आणि बोली स्वीकृती मध्ये गहभागी होण्यास परवानगी देणे

हे कंपनीच्या कंपनीच्या निर्देशानुसार राहील. पुढील तपशील आणि अटी आणि शर्तींसाठी कृपया <mark>१४–०२–२०२५</mark> रोजी किंवा पूर्वी कार्यालयीन वेळेत ७३०६१२३३५३, ९६५४५२९०४३ आमच्याशी संपर्क साधा

प्राधिकृत अधिकारी, कोसमट्टम फायनान्स लि. मुंबई, ३०-०१-२०२५

१२०४४ १२०५५ १२०७४ १२१०४ १२१०७ १२१३० १२१८८ १२२१० १२२४४ १२२६० १२३३० १२३३४ १२४०१ १२४१२ १२५३५ १२५३७ १२५६६ १२५८५ १२५९१ १२५९२ १२५९३ १२५९४ १२६८४ १२७१५ १२८१४ १२८५४ १२९११ १२९२३ १२९३४ १२९४६ १२९७६ १२९७७ १२९८२ १३०६: १३०७७ १३०७८ १३०८४ १३०८९ १३०९७ १३१०९ १३१४० १३१६७ १३१८१ १३१८४ १३२६९ १३२७० १३२७४ १३२७५ १३२५३ १३३२७ १३३४५ ! ३४०० १३४११ १३४३२ १३४३७ १३४४३ १३४४६ १३४४७ १३४६५ १३४७५ १३४८० १३५०७ १३५११ १३५१४ १३५१९ १३५२७ १३५२९ १३५५२ १३५५४ १३५५५ १३५८५ १३६०० १३६०४ १३६४२ १३७१५ १३७२२ १३७६१ १३७६३ १३७९४ १३८११ १३८८६ १३९७९ १३९८३ १३९८८ १४००८ የ५०९५ १५११५ १५१२२ १५१९८ १५२७५ १५३१८ १५४०५ १५४०८ १५४१९ १५४३० १५४७८ १५५०९ १५५१९ १५५२२ १५५२६ १५५२९ १५५४१ १५५४२ १५६१२ १५६२६ १५६३८ १५६४० १५६४१ १५६४३ १५६४४ १५६५० १५६५१ १५६५२ १५६५३ १५६६३ १५६६४ १५६६५ १५६६७ १५६६९ १५६७२ १५६८८ १५६९८ १५७०८ १५७१९ १५७२६ १५७२८ १५७३४ १५७३५ १५७४५ १५७४५ १५७४९ १५७४९ १५७५६ १५७६३ १५७६४ १५७९२ १५७९ ।५८०२ १५८०६ १५८२३ १५८२५ १५८३९ १५८५५ १५८८३ १५८९३ १५९११ १५९३३ १५९३६ १५९४० १५९४५ १५९५१ १५९६ ५१५९७१ १५९७६ १५९८१ १५९९९ १६००१ १६००२ १६००५ १६००७ १६००८ १६०१५ १६०३३ १६०४८ १६०५६.

नाशिक – इंदिरा नगर: ४५५३ ४६०८ ४६५८ ४६७० ४६७४ ४७६२ ४७८१ ४८५० ५४०८ ५५४७ ५५९० ५६८३ ५७१७ ५७४४ ५७८० ५७९३ ७३१५ ७४१६ ७४१७ ७४४९ ७४८५ ७४९४ ७५०१ ७५०२ ७५२९ ७५५७.

गिशिक – सिडको: ४६४९ ४८२६ ४९७३ ५१९१ ५२६५ ५२६६ ५२६७ ५३५८ ५४१८ ५४७० ५५०३ ५६६३ ५८४२ ५८५८ ५८८६ ६५५४ ६५८९ ६६०० ६६६७ ६८७६ ६९४१

पंचवटी: ६१२९ ६२११ ६२४२ ६२८९ ६५६८ ६७७६ ६८२३ ६८४३ ६९०३ ६९३८ ७१५३ ७२४० ७२९३ ७३१६ ७३६० ७४६८ ८४३७ ८४५२ ८८१९ ८८२० ८८२१ ८८२२ ८८२३ ८८२४ ८८२५ ८८२६.

वरील लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी खालील गोष्टींचे पालन करावे: १. कंपनीच्या समाधानासाठी तमचे ग्राहक (केवायसी) दस्तावेज सादर करावी. २. कोसमइम फायनान्स लि. वर काढलेला डिमांड डाफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीच्या मार्गाने रु.१.००.०००/– (फक्त एक लाख रुपये) ची इसारा भनामत रक्कम सादर करावी. ती अयशस्वी बोलीदारांना त्याच दिवशी परत करण्यात येईल. ३. लिलाव आणि बोली स्वीकती मध्ये सहभागी होण्यास परवानगी देणे हे कंपनीच्या कंपनीच्या निर्देशानसार राहील. पढील तपशील आणि अटी आणि शर्तीसाठी कपया १४–०२–२०२५ रोजी किंवा पर्वी कार्यालयीन वेळेत

७३०६१२३३५३. ९६५४५२९०४३ आमच्याशी संपर्क साधा पाधिकत अधिकारी, कोसमदम फायनान्य लि नाशिक. ३०-०१-२०२५



नोंदणीकृत कार्यालय: २७, बीकेसी, सी-२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्लो कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१. सीआयएन: एल६५११०एमएच१९८५पीएलसी०३८१३७

वाणिज्यिक वाहन

सीएसटी रोड, कोलीवेरी गाव, कुंची कुर्वे नगर, कलिना, सांताक्रुझ (पू.), मुंबई-४०००९८. www.kotak.com

इंजिन क्र.

MAT453554C7P43865

497TC92PXY866107

कोटक महिंदा बँक लि. करीता प्राधिकृत अधिकारी राहल गांग्डें, सहाय्यक उपाध्यक्ष

नोंदणी क्र.

MH48K0254

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये स्थावर मिळकतीचा सांकेतिक कब्जा.

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **कोटक महिंद्रा बँक लि**. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''सरफैसी ॲक्ट'') अंतर्गत व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३(२) व १३(१२) सहवाचता नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १८.११.२०२४ रोजी मागणी सूचना जारी करून पक्ष १) **भागिरथी ट्रान्सकॉर्पो प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार), २) मनोहर गोविंद सकपाळ** (सह-कर्जदार), ३) सागर मनोहर सकपाळ (सह–कर्जदार) यांना सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच ०६.११.२०२४ रोजीप्रमाणे एकूण रु. १९,०५,८५,७११.५०/ – (रुपये एकोणीस करोड पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे अकरा आणि पन्नास पैसे मात्र) च्यासह पुढील व्याज, चक्रवाढ व्याज, वंडात्मक व्याज, लिक्किडेटेड नुकसान, इंतर प्रभार आणि खर्च समाविष्टीत कायदेशीर खर्च, ॲसेट्स/वाणिज्यिक वाहन/उपकरणे कर्ज च्या करीता देय इ. दिनांक १८.११.२०२४ रोजीच्या सदर सूचनेच्या पावतीच्य नारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. वरील नम्द्रे कर्जदार /सह-कर्जदार /हमीदार रक्सेचे प्रदान करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार /सह-कर्जदार /हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मत्ता/कम्प्रियल उपकरणाचा **कब्जा** सरफैसी ॲक्टच्या कल्प

१३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्या शक्तीच्या आधारे घेतला. विशेषत: वरील कर्जदार/सह-कर्जदार/हमीदा व सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की. त्यांनी मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **कोटक महिंद्रा बँक लि.** च्या रक्कम ०६.११.२०२४ रोजीप्रमाणे रु

१९,०५,८५,७११.५०/ – (रुपये एकोणीस करोड पाच लाख पंच्याऍशी हजार सातशे अकरा आणि पन्नास पैसे मात्र) च्यासह पुढील व्याज, चक्रवाढ व्याज, वंडात्मक व्याज, लिक्किडेटेड नुकसान, इतर प्रभार आणि खर्च या रकमेच्या अधीन राहील. ारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टचे कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/हमीदार/जंगमगहाणदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

मत्ता/वाणिज्यिक वाहन/उपकरणे (जंगम मिळकत) चे संक्षिप्त वर्णन

अंतिम ज्ञात मत्तेचा पत्ता: १) व्हीव्हीएमसी, बस डेपो, पारसास इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, वाळिव फाटा, वसई पूर्व, वसई, महाराष्ट्र–४०१२०८, २) वसई–विरार म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट हेडकॉर्टर व्हीव्हीएमटी डेपो, सीआरडब्ल्यु५+६८पी, विराट नगर, विरार पश्चिम, विरार महाराष्ट्र–४०१३०३, ३) व्हीव्हीएमसी, नालासोपारा बस डेपो, सनशाईन गार्डन, सनशाईन सिटी, मोरेगाव तलाव, नालासोपारा पूर्व, नालासोपारा, महाराष्ट्र–४०१२०९.

,,,,	26.				
?	५०२५०२	१४६११६८ - वाणिज्यिक वाहन एलसीव्ही- महिंद्रा-सीबी महिंद्रा कॉस्मो ३२ प्लस १ शाळेची बस बीएस ३	KEF4J95592	MA1GH2KEHF3J16452	MH04GP2201LWONOCONHOLD
?	६०३१२०	१५८९७८७ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन - अशोक लेलँड - सीबी एएल २ ४८ २२२ डब्ल्यूबी ५६ आसनी संपुर्ण बांधलेली	HGEZ400032	MB1PBEFDOHEGX0271	MH04HY5567LWONOCONHOLD
ş	६०३०९४	१५८९७८४ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन- अशोक लेलँड - सीबी एएल २४८ २२२ डब्ल्यूबी ५६ आसनी संपुर्ण बांधलेली	GHEZ427465	MB1PBEFD5HEGW8242	MH04HY5568LWONOCONHOLD
Х	६०३०६५	१५८९७८१ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन - अशोक लेलँड - सीबी एएल २४८ २२२ डब्ल्यूबी ५६ आसनी संपुर्ण बांधलेली	GTEZ425437	MB1PBEFD3HEGW7981	MH04HY5569LWONOCONHOLD
ધ	६०३०१३	१५८९७७९ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन -अशोक लेलँड - सीबी एएल २ ४८ २२२ डब्ल्यूबी ५६ आसनी संपुर्ण बांधलेली	HGEZ400037	MB1PBEFD1HEGX0263	MH04HY5571LWONOCONHOLD
ξ	६०३०८८	१५८९७८३ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन - अशोक लेलँड - सीबी एएल २ ४८ २२२ डब्ल्यूबी ५६ आसनी संपुर्ण बांधलेली	GHEZ427463	MB1PBEFD3HEGW8241	MH04HY5574LWONOCONHOLD
9	६०३०७१	१५८९७८२ - वाणिज्यिक वाहन अवजड वाणिज्यिक वाहन- अशोक लेलॅंड - सीबी एएल २४८ २२२ डब्ल्यूबी ५६ आसनी संपुर्ण बांधलेली	GTEZ427429	MB1PBEFD3HEGW8240	MH04HY5576LWONOCONHOLD
۷	६०३१३७	१५८९७८८ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन - अशोक लेलँड - सीबी एएल २ ४८ २२२ डब्ल्यूबी ५६ आसनी संपुर्ण बांधलेली	GTEZ426638	MB1PBEFD9HEGW7725	MH04HY5916LWONOCONHOLD
9	३३४६६४६	१ ५९४२०३ - वाणिज्यिक वाहन अवजड वाणिज्यिक वाहन-टाटा मोटर्स - टाटा एलपीओ १६१० बस	497TC73CTY813011	MAT751023G8C09096	MH04HY5918LWONOCONHOLD
१०	३३४६६३१	१५९४१७१ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन- अशोक लेलँड लि एएलपीएसव्ही४/१ बस	GXEZ205009	MB1PBEADXGEXW0496	MH48AY0405LWONOCONHOLD
??	३३४६६०८	१५९३३२९- वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन- अशोक लेलँड लि एएलपीएसव्ही४/३८ बस	GXEZ205069	MB1PBEAD5GEXW0499	MH48AY0407LWONOCONHOLD
85	८०९७१९	१७७०१२१ - वाणिज्यिक व्हेईकल-एलसीव्ही-व्हॉल्वो आयशर-सीबी आयशर एलपी ३००९ संपुर्ण बांधलेली	E424CDHJ61557	MC2P2LRTOHJ380835	MH48AY2691 LWONOCONHOLD
83	८०९६५३	१७७०१०९- वाणिज्यिक व्हेईकल-एलसीव्ही-व्हॉल्वो आयशर-सीबी आयशर एलपी ३००९ संपुर्ण बांधलेली	E424CDHK171700	MC2P2LRTOHK384368	MH48AY2692LWONOCONHOLD
१४	८०९७२५	१७७०१२२ - वाणिज्यिक व्हेईकल-एलसीव्ही-व्हॉल्वो आयशर-सीबी आयशर एलपी ३००९ संपुर्ण बांधलेली	E424CDHJ164646	MC2P3LRTOHJ381524	MH48AY2693LWONOCONHOLD
१५	८०९७०२	१७७०११६ - वाणिज्यिक व्हेईकल-एलसीव्ही-व्हॉल्वो आयशर-सीबी आयशर एलपी ३००९ संपुर्ण बांधलेली	CDHJ162360	HJ380839	MH48AY2694LWONOCONHOLD
१६	८०९६९९	१७७०१११ - वाणिज्यिक व्हेईकल-एलसीव्ही-व्हॉल्वो आयशर-सीबी आयशर एलपी ३००९ संपुर्ण बांधलेली	E424CDHL172872	MC2P2LRTOHK383564	MH48AY2695LWONOCONHOLD
१७	९०४९४२	१८६७८१५- वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन- अशोक लेलँड लिमि सीबी एएल व्हीके १६११२२२ डब्ल्यूबी	HAHZ422091	HAGG1203	MH48AY5746LWONOCONHOLD
१८	९०४९१३	१ ८६७८११ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन-अशोक लेलँड लिमि सीबी एएल व्हीके १६११२२२ डब्ल्यूबी	HAHZ422092	MB1PBEFD2HAGG1204	MH48AY5747LWONOCONHOLD
१९	९०४९५९	१८६७८१७ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन-अशोक लेलँड लिमि सीबी एएल व्हीके १६११२२२ डब्ल्यूबी	HAHZ423067	HAGGG0555	MH48AY5748LWONOCONHOLD
२०	९०४९२०	१८६७८१ ३ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन-अशोक लेलँड लिमि सीबी एएल व्हीके १६११२२२ डब्ल्यूबी	HBHZ417943	HABG6745	MH48AY5749LWONOCONHOLD
28	९०४९७१	१८६७८२० - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन-अशोक लेलँड लिमि सीबी एएल व्हीके १६११२२२ डब्ल्यूबी	HBHZ417939	HABG6744	MH48AY5750LWONOCONHOLD
??	९०४९३६	१८६७८१४ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन-अशोक लेलँड लिमि सीबी एएल व्हीके १६११२२२ डब्ल्यूबी	HAHZ421991	HAAG7876	MH48AY5751 LWONOCONHOLD
73	९०४८९३	१ ८६७८०९ - वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन-अशोक लेलँड लिमि सीबी एएल व्हीके १६११२२२ डब्ल्यूबी	HBHZ417760	HABG6746	MH48AY5752LWONOCONHOLD
२४	९०४९६५	१८६७८१८- वाणिज्यिक वाहन - अवजड वाणिज्यिक वाहन-अशोक लेलँड लिमि सीबी एएल व्हीके १६११२२२ डब्ल्यूबी	HAHZ422913	HAGG0554	MH48AY5754LWONOCONHOLD
२५	५०८६४५	१४७८१३९ - वाणिज्यिक वाहन - एलसीवी- टाटा मोटर्स लि टाटा एलपी ७१२ बस	497YC92PXY866055	MAT453554C7P43966	MH48K0240
२६	५०८६३९	१४७८९ ३८ - वाणिज्यिक वाहन - एलसीवी- टाटा मोटर्स लि टाटा एलपी ७१२ बस	497TC92NXY865469	MAT453554C7P43523	MH48K0241
२७	५०८६६८	१४७८१४१ - वाणिज्यिक वाहन - एलसीवी- टाटा मोटर्स लि टाटा एलपी ७१२ बस	497TC92PXY865880	MAT453554C7P43770	MH48K0245
२८	५०८७००	१४७८१४५ - वाणिज्यिक वाहन - एलसीवी- टाटा मोटर्स लि टाटा एलपी ७१२ बस	497TC92PXY865787	MAT453554C7P43814	MH48K0246
२९	५०८६००	१४७८९ ३६ - वाणिज्यिक वाहन - एलसीवी- टाटा मोटर्स लि टाटा एलपी ७१२ बस	497TC92NXY865467	MAT453554C7P43524	MH48K0247
30	५०८६२२	१४७८१ ३७ - वाणिज्यिक वाहन - एलसीवी- टाटा मोटर्स लि टाटा एलपी ७१२ बस	497TC92PXY866066	MAT453554C7P43876	MH48K0248
38	५०८६५१	१४७८१४० - वाणिज्यिक वाहन - एलसीवी- टाटा मोटर्स लि टाटा एलपी ७१२ बस	497TC92PXY865662	MAT453554C7P43643	MH48K0250
32	५०८६७४	१४७८१४२ - वाणिज्यिक वाहन - एलसीवी- टाटा मोटर्स लि टाटा एलपी ७१२ बस	497TC92PXY865890	MAT453554C7P43970	MH48K0252
33	५०८६९७	१४७८१४४ - वाणिज्यिक वाहन - एलसीवी- टाटा मोटर्स लि टाटा एलपी ७१२ बस	MAT453554C7P43877	497TC92PXY866091	MH48K0253